

Date: 01.05.2024

To, The Listing Compliance BSE Ltd. Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai- 400001

BSE Scrip Code: 542654

Dear Sir/Madam.

Sub: - Newspaper Advertisement- Notice of Postal Ballot.

In compliance with Regulations 30 and 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisements published today i.e. May 01, 2024, in "Active Times" (English Newspaper) and "Mumbai Lakshadeep" (Regional Language Newspaper), confirming dispatch of notice of Postal Ballot and providing other information, pursuant to the provisions of Sections 108 and 110 of the Companies Act, 2013 and the rules made thereunder.

The copy of publication of the same are enclosed herewith for your record.

Kindly take the same on your records.

Thanking You.

Yours Truly,

For, V R FILMS & STUDIOS LIMITED

anish

Mr. Manish Dutt **Managing Director** DIN: 01674671



JURISDICTION MUMBAI HIGH COURT

19, Chhadva Apartments, Near Diamond Garden, Sion-Trombay Road, Chembur, Mumbai - 400 071. INDIA Tel No: 91-22-25273841, Tel Fax No: 91-22-25228467, Email Id: info@vrfilms.in, Website: www.vrfilms.in CIN : L92100MH2007PLC177175

ACTIVE TIMES

PUBLIC NOTICE

Notice is given to the public that my client Mr Rahul Pramod Patil is the Member and having custody of Flat No. A/101 on first floor in the building known as VASTU JAYWANT Co.op. Hsg. Soc.Ltd., Situated at Dindayal Road, Anand nagar, Dombivli (West). Dist. Thane 421 202. the said flat has been purchased by Mr Rahul Pramod Patil and Late Mr. Pramod Namdeo Patil. As per information received from my client deceased Mr. Pramod Namdeo Patil.who has expired on 10/08/2019. leaving behind their wife Mrs. Pratibha Pramod Patil, Daughter Mrs Sonal Dinesh Zope (before marriage: Sonali Pramod Patil) & Son Mr. Rahul Pramod Patil are the only legal heirs.

Any person(s) including any bank or any financial institution or any person claiming through the predecessor in title having any legal claim or objection by way of sale, exchange, mortgage, Charge, gift, Inheritance Possession, lease, lien, tenancy, hypothecation under any decree, order or award is requested to intimate the undersigned within 15 days from the date of publication of this notice. Afterward my client shall proceed to complete the Release Deed Agreement and claim if any received after 15 days of this notice will not be considered.

Place : Dombivli Date: 01/05/2024

Add : Office No. 13, Rajhans CHS Ltd.,

Mr. Prashant Ashok Raul Station Road, Beside Everest Hall, Dombivli (West) Dist. Thane 421 202 (Advocate)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public at large that my client Mr. BRIJESHKUMAR BANKELAL YADAV & MRS. ANUPAMA BRUESHKUMAR BANKELAL YADAV & MRS. ANUPAMA BRIJESHKUMAR YADAV have jointly purchased Flat No. A/103, in Sai Srusti CHS. Ltd., Opp. – Railway Station, Achole, Nalasopara (West), Taluka– Vasai, Dist. - Palghar, & its first owner late Mr. G. Ayothiraman was died on 20/11/2012 at Navi Mumbai, leaving behind him, his wife Mrs. Santhi Ayothiraman, & two daughters named Pavithra Ayothiraman & Kavitha Ayothiraman as his only legal Heirs. That all the right title interest of the deceased in above flat, has been

Transferred to the name of his wife Mrs. Santhi Ayothiraman. That the said owners / Legal Heirs Mrs. Santhi Ayothiraman has sold the

above said flat to Mr. Brijeshkumar B. Yadav & Mrs. Anupama B. Yadav & purchasers have applied for Housing Loan facility to their Banker for keeping Equitable Mortgage security for the loan repayment. Any person/s having any right title interest or any claim over the said flat &

share Certificate, by any nature of claim/s, etc. may inform the under signed. with documentary proof, within 14 Days of this Public Notice.

Failure to which. Bank will proceed further & keep security for equitable mortgage, and any further notice or recourse to such claim, if any, presuming that any / all such claim have been knowledgeably relinguished.

> ASHOK KUMAR TIWARI Advocate High Court Off. 210, Shripal Plaza, Opp. – Railway Station, Nallasopara (West), Dist. - Palgher - 401 203.

Sd/-

V R FILMS & STUDIOS LIMITED

(CIN No: L92100MH2007PLC177175) Registered Office: 19, Chhadva Apts, Sion-Trombay Road, Chembur, Mumbai, Maharashtra, India, 400071 Website: www.vrfilms.in | Email: <u>smeipo@vrfilms.in</u> | Phone: 022-25273841 NOTICE OF POSTAL BALLOT

Members are hereby informed that pursuant to Section 108 and 110 of the Companies Act, 2013, real with the Companies Management and Administration; Rules, 2014, circulars issued by the Ministry or Corporate Attars (MCA Circulars') dated April 8, 2020, May 5, 2020, May 5, 2022, December 28, 2023 and September 25, 2023 and other applicable provisions, inducing any statutory modification or re-nactment thereof for the time being in force, V R Films & Studios Ltd (the Company) seeks approval dembers of the Company, as detailed in the Postal Ballot Notice dated April 30, 2024.

embers of the Company, as detailed in the Postal Ballot Notice dated April 30, 2024. RE-APPOINTMENT OF MRS. VANEETAS SRIDHAR (DIN: 08387830) AS THE INDEPENDENT DIRECTOR OF THE COMPANY, FOR A SECOND TERM OF FIVE CONSECUTIVE YEARS COMMENCING MARCH 09TH 2024 TO MARCH 08TH, 2029. RE-APPOINTMENT OF MR. VISHNU VITHALBHAI PATEL (DIN: 0102664) AS THE INDEPENDENT DIRECTOR OF THE COMPANY, FORA SECOND TERM OF FIVE CONSECUTIVE YEARS COMMENCING MARCH 09TH 2024 TO MARCH 08TH, 2029. In this regard all the members are herebyinformed that the Company has set out notice to its members for aforesaid resolutions to be transacted through postal ballot by voling through remote e-voling platform provided by National Securities Depository Limited (NSDL) and by Postal Ballot Form. The Company has completed displatch of the Postal Ballot Notice to the Members through permitted mode on Tuesday, 30th April 2024. The cut-off date for determining the eligibility to vote through remote e-voting shall be Friday, 28th April 2024. Persons Whose name is recorded in the redister of beneficial owners maintained as on the cut-off

- 26th April 2024. Persons whose name is recorded in the register of beneficial owners maintained as on the cut-off date, only shall be entitled to avait the facility of e-voting. The e-voting shall commence from Wednesday, 01st May 2024 (09:00 AM IST) and concludes on Thursday, 30th May 2024 (05:00 PM IST). The remote E-voting module shall be disabled by National Depository Services (India) Limited (NDSL') thereafter. Postal Ballot Form received after Thursday, 30th May 2024, will be strictly treated as if the reply from the member bas not been received.

g) Postal Ballot Form received after Thursday, 30th May 2024, will be strictly treated as if the reply from the member has not been received. The results declared along with scrutinizer report within the prescribed period shall be displayed on the Company's Website and also communicated to the stock exchange. Members are requested to note that in case you have any queries or issues regarding e-voting, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www avoting nsd.com under help section or write an email to evoting@nsd.co.in or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request at evoting@nsd.co.in.

By order of the Board of Directors For, V R Films & Studios Limited

/Sd Mr. Manish Dut Managing Director DIN: 01674671 Date: 30.04.2024

REFORE THE LD. ASSISTANT CHARITY COMMISSIONER -VII. IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE, GREATER MUMBAI REGION, MUMBAI. Dharamdaya Ayukta Bhavan, 1st Floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai- 400 030. PUBLIC NOTICE OF INQUIRY Change Report No. ACC- VII/ 1008/ 2024 Filed by Kumaresh Pekayare In the matter of :- "Sahaara Charitable Society" P.T.R. No. F-16965 (BOM)

All concerned having interest -

WHEREAS THE Reporting Trustee of the above trust has filed a Change Report under Section 22 of Maharashtra Public Trusts Act, 1950 for bringing the below described property on the record of the above named trust and an uiry is to be made by the Ld. Assistant Charity Commi

Daily Active Times

Read

PUBLIC NOTICE

My client SMT. RAJITA RAMESH PATIL i the Member of Industrial Premises bearin Unit No. 107 (Unit No. 1107), 01st Floor, Nahar & Seth Ind. Estate, New Name -Bhandup Industrial Estate Co-Op Society Ltd, Pannalal Compound, L.B.S. Marg, Bhandup West, Mumbai - 400078 admeasuring about 169 Sq. Ft Carpet Area (15.70 Sq. mtr) bearing Share Certificate No. 0168 & Distinctive Numbers From 1671 to 1680 (Both Inclusive) and Notice is hereby Given to the Public that Original Agreement For Sale Dated 20.05.1985 in which the seller was Messers. Sheth and Mehta Associates & Purchaser was Sabita P. Sapru has been misplaced & the Original Agreement for Sale Dated 21.11.1989 in which the seller was Sabita P. Sapru & Purchaser was Ramesh Ganpat Patil, has also been misplaced. Further Late Shri. Ramesh Ganpat Patil the Husband of the Current Member who had Expired on 29.04.2005 had Nominated his Wife i.e. SMT. RAJITA RAMESH PATIL who is the Member of the said Unit. Any person/s having any claim against or to the above mentioned Industrial Unit premises or any part thereof, by way of sale, exchange mortgage, charge, gift, trust, maintenance, possession, tenancy, Inheritance, lease leave and license, lien or otherwise howsoever are nereby requested to make the same known in writing along with the supporting documents to the undersigned at the below mentioned address within a period of 14 (fourteen) days from the date of publication of this notice, failing which it shall be constructed as having been nonexistent

waived/ abandoned. Date: 01/05/2024 SAURABH SINGH Adv. High Court SINGH ENTERPRISES Opp. Arihant Bank, LBS Marg, Bhandup (W), Mumbai - 400 078.

PUBLIC NOTICE

This is to informed that Shri. SUBHASH CHANDER VARMA was the Member of the National Park View II Co-operative Housing Society Ltd., having address at Raheja Estate, Kulupwadi Road, Boriva (E), Mumbai 400066 and holding Flat No C-1611 in the building of the societ expired on 09.05.2020 with prope The Society hereby invites claims and

Sd/-

objections from any heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital property of the society within a period of 15 days from the publication of this notice with the copies of such documents and other proofs in support of his/her/the claims/objections for transfer of share and interest of the deceased member i the capital/ property of the society. If no claims/ objections are received within th period prescribed above the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital property of the Society in such manner a is provided under the Bye-laws of the Society. The claims/ objections if any received by the Society for transfer of shares and interest of the decease Member in the capital/ property of the society shall be dealt with in the mann provided under the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye-laws of the Society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the Society between 10.00 A.M. to 5.00 P.M. from the date of publication of the notice ti the date of expiry of its period.

For & on behalf of National Park View I Co. Op. Housing Society Ltd. Sd/- Hon.Secretary Place: Mumbai Date: 01/05/202

RIDDHI SIDDHI CO-OPERATIVE

HOUSING SOCIETY LTD (Regn No. BOM/W.F.N./HSG/ (TC)/5423/96 dated 8-7-1996) 31/A, 54-57, R.A. Kidwai Road, Matunga, Mumbai - 400 019. PUBLIC NOTICE MRS. VANSANTIKA BHAGWANDAS SANGHAVI, owner of 100% Share in Flat No. 46 (now Flat No. 1403) on the 14th Floor in the building of the Societv known as **RIDDHI SIDDHI Co-operative** Housing Society Ltd., having address at 31/A, 54-57, R.A. Kidwa Road, Matunga, Mumbai- 400019. MRS. VANSANTIKA BHAGWANDAS SANGHAVI died on 02.01.2010 making Will in fayour of her Legal heir MRS. CHHAYA DEVENDRA MEHTA. Their only legal heir MRS. CHHAYA DEVENDRA MEHTA was admitted as a Provisional member on 25.11.2013 on basis of Nomination & 100% membership of the deceased member was transferred in the said Flat No. 46 (now Flat No. 1403) and Share Certificate No. 40 bearing distinctive numbers from 196 to 200 [both inclusive] in her name. The society hereby invites claims/objections from the heirs for transfer of said 100% share & interest of the deceased members in the property of the society within a period of 15 days from the publication of this notice with all necessary document & proof. If no claim/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal in such manner as is provided under the Bye-Laws of the society & transfer the said 100% ownership rights in favour of MRS. CHHAYA DEVENDRA MEHTA being the only Legal heir of the said deceased members. A copy of the registered Bye-Laws of the society is available for inspection with the society office between 11 a.m. to 12 p.m. till the expiry of notice period. For RIDDHI SIDDHI Co-operative Housing Society Ltd. Sd/-

Chairman / Hon. Secretary

PUBLIC NOTICE ADDL. CHIEF METROPOLITAN MAGISTRATE, COURT,

IN THE COURT OF Shri. A. S. Chonde, Metropolitan Magistrate, 06" Court Case No. 606158/SS/2018 Amish Anantrai ModiComplainan V/s

M/s. Kaushik Builders Pvt Ltd & 2 ors

Whereas, Mr. Harish Kalyanda Bhavsar at B-101, Sharda Dham Building 1st Floor, Akurli Road, Kandivali (E), Mumbai – 400 101 stands charged with the offence punishable u/s. 138 of NEGOTIABLE INSTRUMENTS ACT. It has been ordered by the court that bailable warrant has been issued against abovesaid accused. I hereby order you to appear before me either personally and /or by a duly instructed advocate on 9" day of May, 2024 at 11.00 am at above address.

Dated, this day 22.03.2024 Sd/ Metropolitan Magistrate, SEAL 06" Court, Mazgaon, Mumbai

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that during his life time SHYAMSUNDER DHINGREJA vide Agreement Dated 22/10/2000 purchased Flat No. 8, 1st Floor, Shree Laxmi Niwas CHS LTD., Plot No.75, Santacruz (E), Mumbai-400055, from LAKSHMICHAND ASRANI (hereinafter called and referred to as the SAID FLAT) and the said SHYAMSUNDER DHINGREJA expired on 20/09/2001 and his wife KANTA SHYAMSUNDER DHINGERJA also expired on 27/07/2010 leaving behind my client Mr. BHARAT SHYAMSUNDER DHINGRE IA an Mrs. SEEMA NARAYAN DHINGREJA as his only legal heirs and representativ entitled to inherit the estate including the said flat and vide a registered Release Deed Dated 30/04/2024 Mrs SEEMA NARAYAN DHINGREJA released her undivided share in favour of my client BHARAT SHYAMSUNDER DHINGREJA thereby my client became sole and exclusive owner of the said flat.

If anyone have any claim over the said flat claiming either lawfully or equitably through SHYAMSUNDER DHINGREJA and KANTA DHINGREJA and KANTA SHYAMSUNDER DHINGREJA deceased parents of my client, may contact the undersigned Advocate Mr K.R. Pandery, at Bharan, Court Lane, Borivali (W), Mumbai-400092, with evidence within 15 (Fifteen) days from the date of publication of this Notice, failing which, any such claim, if any shall be deemed to be waived and/or abardoned be waived and/or abandoned.

Advocate Mr. K.R.Pandey Place: Mumbai Date: 01/05/2024

Sd/-

Public Notice

Shri, Gopalakrishnan Rajan Aiyer, a Member of the New Hil View Co operative Housing Society Ltd. having address at Shelvall, Palghar Mano Highway, Palghar East and holding flat No 8A - S2 in the building of the society, died on 04/04/2020 without making an nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector o objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the society shall be dealt with in the manner provided under the bye- laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society with the secretary of the society between 9:30 A.M. to 2:00 PM. from the on of the notice till the date of expiry of its period SD/-For and on behalf of New Hill View Co-op Housing Society Ltd. Chairman / Hon. Secretary Palghar: Date: 26.04.2024

Search operation continued for third day to search for terrorists in Basantgarh area of Udhampur

Udhampur

Tuesday also, the Army, Police, CRPF and BDG have conducted a continuous search operation in search of the terrorists who fled after the encounter with the terrorists on Sunday in Chochrugla Tarau located in Basantgarh area of District Udhampur. During this time, the forests are

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that we are investigating the title of 1) MR. MUFADDAL ABBAS CHOONIA and 2) MR. ABBAS ESABHAI CHOONIA, as owners of the Residential Premises at Flat No. 702 on the The Storential Premises at Piat No. 702 on the 7th Floor in Wing "E" of Raheja Vistas Co-operative Housing Society Limited, Situated at Raheja Vihar Complex, Off. Chandivali Farm Road, Tungwa, Mumbai-400072, admeasuring 944.11 Sq.Ft. equivalent to 87.71 Sq. Mtrs. Carpet Area along with One Covered Carpe Facing Snoce Number 800 and Covered Car Parking Space Number 800 and Car Parking Space Number 434 having Two Car Parking Slots. Any person/s, legal heirs etc., having any mentioned.

Sd/-

Sd/

: On

claim, objection or rights, title, interest etc. of whatsoever nature in the said aforesaid premises shall intimate to the undersigned with necessary supporting documentary evidence within 15 days from the publication hereof, thereafter the objection or claim, if any to the aforesaid premises shall be deemed to have been waived and/or shall be not considered after expiry of the said 15 days notice

Dated this 1'day of May, 2024

Rahul Narendra Singh Advocate High Court, Shop No.68, Powai Plaza, Hiranandani Gardens, Powai, Mumbai - 400076 Mob No: 9029551268

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that 1) MR. RAJESH VENKAT SUBBU, 2) MRS. ANUPAMA VENKAT YOUNG and 3) MRS. ROSHINI BAKSHI, are the owners of Residential Premises at Flat No. 2204/A and 2204/B on 20¹² Eloc efforce of Constitution Premises at Plat No. 2204/A and 2204/B on 22" Floor of Verona Co-Operative Holusing Society Limited situated at Hiranandami Gardens, Powai, Mumbai-400076, admeasuring 850 Sq. Ft. and 435 Sq. Ft. Built up Area respectively, along with Two Car Device Scores.

Parking Spaces. That 1) MR. RAJESH VENKAT SUBBU, 2) MRS, ANUPAMA VENKAT YOUNG and 3 MRS. ROSHINI BAKSHI are entering into an agreement to sell & dispose the above said Premises free from all encumbrances to my clients and if any person/s, legal heirs etc., having any claim, objection or rights, title, interest etc. of whatsoever nature in the said aforesaid premises shall intimate to the undersigned with necessary supporting documentary evidence within 15 days from the publication hereof, thereafter my client(s) shall complete the formalities of purchasing the aforesaid Premises, without considering claims if any received after expiry of the said

Dated this 1 day of May, 2024

Sdot Milo T Guy of May 2004 Rahul Narendra Singh Advocate High Court, Shop No.68, Powai Plaza, Hiranandani Gardens, Powai, Mumbai - 400076 Mob No: 9029551268

PUBLIC NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

am concerned for my client MR. MAZHAI ZAZ SHAIKH, having address at Shop N 05, Ganesh Krupa Society, Sant Dnyaneshwar Nagar, Bandra East, Mumbai-400051, and my client states that his uncle MR, USMAN YAKUB SHAIKH was the lawful tenant in respect of Building No. 4 Room No. 9, TATA Colony, PMGP Bhara Nagar, Bandra East, Mumbai 400051 hereinafter referred to as "Said Room", who expired on 18/09/2023, at Mumbai, leaving behind him his legal heirs (1) FATIMA MOHAMMED YAKUB SHAIKH, (2) MOHAMMED TAKUB SHAIKH, (2) MOHAMMED ASHRAF YAKUB SHAIKH, (3) MOHD NAWAZ YAKUB SHAIKH, (4) RUKSHANA MOHD HANI SHAIKH and (5) RIZWANA MOHD AMIN SHAIKH, and the abovesaid all five lega heirs, have given their NOC and transferred surrendered, relinguished their right, title and interest in the said Room premises, in favour of my client, and presently the said Room premises is being taken by M/s. BHARATNAGAR BUILDCON LLP being searched with drones so that some information about the terrorists can be found.

The police have detained some people in this regard and are continuously interrogating them so that some clues can be found. Police have come to know that the terrorists had dinner in a

CHANGE OF NAME Svetlena Saldanha Daughter of Martha Vincent Saldanha R/C

Fram Mahal BLDG, 2nd Flr, R no.110, 544 Kalbadevi Rd. Dhoibitalao, Mumbai - 400002, My Mother Old Name is Marta Vas Martha Vaz, Marta Saldanha, Martha Saldanha To New Name Martha Vincent Saldanha. All above are same one person as

PUBLIC NOTICE Mr. Ramesh Dattatray Pankhedkar, a member of Swatantrva Sainik Nagar CHSL. Owner of flat number 34 building number 25/B, bearing Share Certificate No. 542, having distinctive nos. 1861 to 1865 (both inclusive), Sainik Nagar, Amboli Village, Andheri (W), Mumbai-58, died on 8th April 2024 having legal heirs as Mrs. Suvarna J. Pasha and Mrs. Sunita S. Buddh. The society hereby invites claims o objections from the other heirs or claimants or objectioners, if existing, to provide claims objection for transfer of the said shares and interest of the deceased member in the property within the period of 14 days from Publication of this notice, with copies of elevant proofs to support the clair objections.

If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be at liberty to transfer the shares and interest of the deceased member to Mrs. Suvarna J Pasha and Mrs. Sunita S. Buddh as having nominations under by-laws.

In case of any claims/objections kindly contact the Managing Committee in the Society office within the prescribed 14 days. For and on Behalf o

The Swatantrya Sanik Nagar CHSL Sd/- Hon. Secretary (9820159560) Dt: 01/05/2024 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that share certificate No.49, Distinctive nos. from 741 to 745 of amount Deep Co-op. Premises Soc. Ltd., situated at Anant Deep chambers, TPO floor 273/77, Narsi Natha Street, Mumbai-400009, in the name of Mr. Dhamant Pranlal Doshi & Mr. Vipul Pranlal Doshi has been made by them the society for issue of duplicate share certificate The society hereby invites claims or

duplicate share certificate of 14 (fourteen) days from the publications of this notice. If no claims/objections are received during this period the society shall be free to issue duplicate share certificate For & on behalf of Anant Deep Co-op.

objections (in writing) for issuance of

Premises Soc. Ltd., (Hon, secretary) Date: 29-04-2024 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

house and were also given directions from there. For this, a search operation is also being carried out in the forests and all the entry and exit routes are being strictly monitored. There was an encounter between police and BDG terrorists on Sunday morning, in which a BDG member was martyred.

PUBLIC NOTICE TATA ELXSI LIMITED Registered Office: ITBP Road, Whitefield,

Bangalore, Karnataka 550048 NOTICE is hereby given that the certificate(s) for the undermentioned securities of the company has been lost / misplaced and the holder[s] of the said securities / applicant have applied to the company to issue the duplicate certificate[s].

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its registered office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificate[s] without further intimation.

Name of the holder(s); Mr. Shailesh Deshpande and Mrs. Kalyani Deshpande Kind of Securities: EQUITY SHARES face value Rs. 10/-No of Securities: 100 Distinctive No: 31954252 - 31954351 Place: Mira Road East, Thane Date: 30.04.2024

> Mr. Shailesh Despande Name of the Holder / Applicant

PUBLIC NOTICE

ADDL. CHIEF METROPOLITAN MAGISTRATE, COURT, IN THE COURT OF Shri. A. S. Chonde Metropolitan Magistrate, 06" Court Case No. 606250/SS/2018 Amish Anantrai ModiComplainant

V/s M/s. Kaushik Builders Pvt Ltd & 2 ors

Whereas, Harish Kalyandas Bhavsa at B-101, Sharda Dham Building, 1st Floor, Akurli Road, Kandivali (E), Mumbai – 400 101 stands charged with the offence punishable u/s. 138 of NEGOTIABLE INSTRUMENTS ACT. It has been ordered by the court that bailable warrant has bee ssued against abovesaid accused. I hereby order you to appear before me eithe

personally and /or by a duly instructed advocate on 9th day of May, 2024 at 11.00 am at above address. Dated, this day 22.03.2024 Sd

Metropolitan Magistrate (SEAL 06th Court, Mazgaon, Mumbai

PUBLIC NOTICE

This is to give notice to the Public at large that Mr Mukund Bhaskar Alshi & Mrs. Radhika Mukund Alshi are the owners of property viz. Flat No. 406 on the 4" Floor, Block-C, adm. 675 sq.ft (carpe area), in the Society known as "New Usha Nagar Co op. Hsg. Soc. Ltd", situated at Village: Bhandup (W), Mumbai-400078, land bearing CTS No. 397, 403, 404, 406 & 407, lying being, and situated at Village: Bhandup, Taluka: Kurla & District Mumbai Suburban, in the Registration Dist. Mumbai Suburban and Sub Registrar Kurla and within the limits of Municipa

registrar Kuna and within the wints of Municipal Corporation Greater Mumbai. This is to further give notice that Sale deed dated 31.08.1967 executed by and between M/s. Khandewal Development Corporation in favour of Vijay Shridhar Alsi, in respect of said property has been misplaced by the owners.

Any persons either having or claiming any right, title interest or claim in the property, possession of the said property in any manner whatsoever and is having property in any manner whatsoever and is nawing possession of said documents is required to make the same known to the undersigned in writing within 7 days from the date of publication hereof either by hand delivery again st proper written acknowledgment of the indersigned or by the Registered post A.D. Failing which any such claim shall be deemed to be waived and/or abandoned and thereafter the

Greater Mumbai Region, Mumbai, Viz.

1) Whether this property is the property of the trust? and could be registered in the trust name

DESCRIPTION OF THE PROERTY :-

DESCRIPTION OF THE PROENTY :-Please take on record the following immoveable property in Schedule-I: "All THAT Row-House No. R.C. 10, on Ground + First Upper Floor, area admeasuring to 2000 Sq. Ft. in residential Complex known as SOMA HEIGHTS, now formed the Co-Op. Hsg. Society known as SOMA HEIGHTS Co-Operative Housing Society Ltd. Situated on land earing Survey No. 105, Hissa No. Part, area admeasuring 0-74-49 H.R.P and Pot Kharaba area admeasuring 0-04-93 H.R.P. of Village Gokhivare, Vasai East, Taluka Vasai, Dist Palghar 401208, within the Jurisdiction of Vasai-Virar City Municipal Corporation in the Sub-Registration office Vasai, Dist Palghar along with share Certificate No. 114 bearing distinctive No. 571 to 575 (both inclusive). On or towards North : By Plot bearing Survey No. 267

On or towards North : By Plot bearing Survey No. 267 On or towards South : By Plot bearing Survey No. 104, thereafter By Vasai, wari Road

On or towards East : By Plot bearing Survey No. 106 and Talao On or towards West : By boundary of Village Manicpur Agreement Value 1,35,00,000/- (Rupees One Crore Thirty Five Lakhs only).

This is to call upon you to submit your objections, if any in the matter or or before the Ld. Assistant Charity Commissioner- VII, Greater Mumba Region, Mumbai at the above address in person or by a pleader within 30 days from the date of publication of this notice.

Given under my hand and seal of the Hon'ble Joint Charity Commissione Greater Mumbai Region, Mumbai

On this 22nd day of the month of April, 2024



BEFORE THE LD. ASSISTANT CHARITY COMMISSIONER -VII, IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE, GREATER MUMBAI REGION. MUMBAI.

Dharamdaya Ayukta Bhavan, 1st Floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai- 400 030

PUBLIC NOTICE OF INQUIRY

Change Report No. ACC- VII/ 1007/ 2024 Filed by Kumaresh Pekayare atter of :- "Sahaara Charitable Society P.T.R. No. F-16965 (BOM)

Sd/-

Superintendent (J) Public Trusts Registration office Greater Mumbai Region, Mumbai

All concerned having interest -

WHEREAS THE Reporting Trustee of the above trust has filed a Change Report under Section 22 of Maharashtra Public Trusts Act, 1950 for bringing the below described property on the record of the above named to unstand a inquiry is to be made by the Ld. Assistant Charity Commissioner-VII Greater Mumbai Region, Mumbai, Viz.

Whether this property is the property of the trust? and could be registered in the trust name?

DESCRIPTION OF THE PROERTY :-

DESCRIPTION OF THE PROERTY :-Please take on record the following immoveable property in Schedule -I:-"ALL THAT Row-House No. R.C 9, on Ground + First Upper Floor, area admeasuring to 2000 Sq.Ft. in residential Complex known as SOMA HEIGHTS, now formed the Co-op. Hsg. Society known as SOMA HEIGHTS Co-operative Housing Society Ltd. Situated on land bearing Survey No. 105, Hissa No. Part, area admeasuring 0-74-49 H.R.P and Pot Kharaba area admeasuring 0-04-93 H.R.P of Village Gokhivare, Vasai East, Taluka Vasai, Dist Palghar 401208, within the Jurisdiction of Vasai-Virar City Municipal Corporation in the Sub-Registration office Vasai, Dist Palghar along with share Certificate No. 113 of five shares of Rs. 50/- (Rupees Tity only) each, of the aggregate Value of Rs. 250/- (Rupees Two Hundred Fifty only) bearing distinctive Nos. From 566 to 570 (both inclusive). On or towards North : By Piot bearing Survey No. 267

On or towards North : By Plot bearing Survey No. 267 On or towards South : By Plot bearing Survey No. 104, thereafter By Vasai Vajreshwari Road

Valreshwart Road On or towards East : By Plot bearing Survey No. 106 and Talao On or towards West : By boundary of Village Manicpur Agreement Value 1,30,00,000/- (Rupees One Crore Thirty Lakhs only).

This is to call upon you to submit your objections, if any in the matter or or before the Ld. Assistant Charity Commissioner- VII, Greater Mumba Region, Mumbai at the above address in person or by a pleader within 30 days from the date of publication of this notice

Given under my hand and seal of the Hon'ble Joint Charity Commissione Greater Mumbai Region, Mumbai

On this 22nd day of the month of April, 2024



Sd/ Superintendent (J) Public Trusts Registration office Greater Mumbai Region, Mumbai

PUBLIC NOTICE Notice is hereby given that my client MR.

VIKAS VILAS SANDE is the sole & absolute wner of a residential premises bearing Roon No. B-8, admeasuring 25 sq. mtrs. built up area, in Gorai (1) Sahil C.H.S. Ltd., at Plot No. 104,Road No. RSC-16, Gorai-1, Borival (West), Mumbai - 400 091 (hereinafter referred to as "the said Property"). Whereas originally the MHADA, Mumbai Board had allotted the said Property to SHRI DNYANESHWAR GANPAT SAWANT vide Allotment Lette bearing No. W.B.P./4128/89, dated 25/10/1989 and Indenture of Lease, dated 19/12/1990 And whereas the name of SHR DNYANESHWAR GANPAT SAWANT has bee mistakenly, accidently and inadvertently crept the aforesaid Allotment Letter as SHR DNYANEDHAR GANPAT SAWANT by way of clerical error. As such in the aforesaid Allotment Letter, the name mentioned as SHR DNYANEDHAR GANPAT SAWANT shall stand omitted and nullified and hereafter be read a SHRI DNYANESHWAR GANPAT SAWAN accordingly And whereas the said allottee SHR DNYANESHWAR GANPAT SAWANT has sold all his right, title and interest in respect of the said Property to my client MR. VIKAS VILAS SANDE vide an Agreement, dated 13/12/1999, duly stamped by the Collector of Stamps, Borivali Taluka, bearing Case No ENF-2/AY/2956/08, dated 26/11/2008. The said Agreement, dated 13/12/1999, is legal valid and subsisting and such my client MR VIKAS VILAS SANDE is in possession of the said Property since 1999. AND WHEREAS now MR. VIKAS VILAS SANDE has agreed to sell the said Propert to Mrs. Sarika Sanket Patil & Mr.Sanket Vikas Patil vide Agreement for Sale, dated 22/04/2024, duly registered bearing Doc Serial No. BRL-7-8692-2024, by the Jt. Sub Registrar of Assurances, Borivali-7, M.S.D All person/s, Banks, Financial Institution having any claim against into or upon the said Property or any part thereof by way of inheritance, possession, sale, exchange lease, tenancy, mortgage, charge, gift, trust lean or otherwise whatsoever nature are hereby required to make the same known i writing to the undersigned address given below within a period of 14 (Fourteen) days from the date hereof, failing which it shall be presumed that there are no claims whatsoever and/o claims, if any, shall be deemed to be waived. Dated this 1st day of May, 2024 Sd/

Vandana Thakkar Advocate High Cour 83. Father Peter Pereira Marg Village Ward, Kurla (W), Mumbai-70.

formerly known as ABIL BUIL DCONLLP for re-development, and if any person o persons having any claim of any nature in the said room, then kindly contact me or my client within period of 15 days from the dat of this publication, and if no claims received then it shall be understood that nobody i having any claim over the said room pren except my client MR. MAZHAR IZA SHAIKH. Sd/

Date: 30/04/2024 (SHISHIR SINGH Place: Mumbai Advocate High Court D-12/7, Shanti Vihar, Near Hardik Palac Hotel, Mira Road East, Thane- 40110 Mob: 8767199176/8108827032

PUBLIC NOTICE

MR. ALLARAKHA DAWOOD SOLANKI is the owner of the below mentioned flat and 1 FATMA ARIF KABARIYA 2) NASIM HUSSAIN SARVAIYA 3) KULSUM ABUBAKKAR DERAIYA 4) MANDAVIYA MUMTAJBEN RAFIKBHA 5) FARJANA IRFAN KABARIYA LEGAL HEIRS AND 6) MR. MOHAMMAD HANIF SOLANKI are the legal heirs of the above said property and having physical position towards MR. MOHAMMAD HANIF SOLANKI. Out of them No. 1 to 5 has released their rights by making a release deed of above nentioned property in the name of MR MOHAMMAD HANIF SOLANKI Hence we are request to you to give Public Notice in Local as well as English News paper. They have appointed to give public notice behalf of them and also authorize to received any objection notice behalf of them and also have asked to the undersigned to investigate Title of the property mentioned in the following Schedule of the property. Any Person, Body etc. having any right, title, share, claim and/or objection in respect of or against or relating to touching upon the above referred property, by way of tenancy, ownership lease, lien, mortgage, charge, gift easement aintenance or otherwise, shall communicate the same to the undersigned at his address mentioned below, within 14 days from the publication of this notice, with the documentary evidence in support thereof, no any objection claim shall be considered if raised thereafter Failing Which undersigned shall complete the process of investigation of the title deeming the said property to be free from encumbrances and claims etc. of whatsoever nature and please take a note of the same THE SCHEDULE OF THE PROPERTY In the matter of Buildings having Flat No 908, CTS No. 571, 571/1-19, 572-A, 572/1

156, 572/169-264, 572/273-288, 572/293-295. 574. 574/1-11. 575. 575/1-15. 576 576/1, 577, 577/1, 572-C, 579-A/1, of the Makrani pada S.R.A. Co-Operative Housing Society Ltd Being Registration No. MUM/SRA/HSG/TC/11684/2009), Malad East, Mumbai- 400097, hereinafter referred to as the "SAID FLAT"

Dated: 29/04/2024 SNEHAL S. UTTEKAR ADVOCATE Place: Off: B/4, Zaveri Diamond house Kedarmal Road, Near Chindren Academ School, Malad (East), Mumbai - 400 097 PUBLIC NOTICE KNOW ALL MEN BY THESE PRESENTS that originally Late Wr. Tushar Natvarlal Desai was Joint owner with Mrs.Hemangini Tushar Desai and Mr. Nilay Tushar Desai of Flat No.202 on 2nd floor, Wing 'B', having Carpet area of 537 sq. ft., in 'Samved' of Municipal Staff Madhukunj Co-operative Housing Society Limited, Rajendra Nagar, Borivali (East), Mumbai 400 066, at C.T.S. No.72/B, Survey No.133, Hissa No.1(part) and Survey No.138 (part) of Village -Magathane, Taluka - Borivali, District Mumbai, Registration Sub -District -Bandra, the said flat purchased from Smt Bhanumati Ramanlal Desai vide Executed Agreement for Sale on 6" June 2016 which is duly Registered document No. is BRL-3-4482-2016 registered of Sune 2016, and jointhy holding 5 shares under Share Certificate No. 2 under Distinctive Nos. 6 to 10 (both inclusive), That said Mr. Tushar Natvarial Desaidled on under Distinctive Nos. 6 to 10 (both inclusive), That said Wr. Tushar Natvarial Desaidied on 09-01-2018 at Mumbai, leaving behind him my clients 1) Mrs. Hemangini Tushar Desai (Wife), 2) Mr. Nilay Tushar Desai as his only legal heirs and since then my clients 1) Mrs. Hemangini Tushar Desai (Wife), Mr. Nilay Tushar Desai is in use, occupa and in possession of the said flat the and my client intends to sell the said flat to prospective purchasers.

prospective purchasers. All persons claiming an interest in the said flat or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make within 15 days from the date hereof, faling which said sale will be completed, without any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived. Place : Mumbai Date : 01.05.2024

PANKAJ KUMAR DWIVED

(Advocate High Court Office : Chabinath Pandey Compound Air Port Road, Marol Naka, Andheri (East Mumbai - 400059

PUBLIC NOTICE

hereby give public notice that, Mr. Prabhakar Anantrao Paralkar & Mrs. Kumud Prabhakar Paralkar were the Owners of Flat No.01, on the Ground Floor, admeasuring 500 sq.fts. Built up area, in the Building known as "SAHAN SADAN", Society known as "Sahan Sadan Co-op. Hsg. Soc. Ltd.", constructed on land bearing C.T.S. No.3300 of Village Mulgaon, Vasai West, Taluka - Vasai, Dis Palghar (the said west, roperty) the said Mr Prabhakar Anantrao Paralkar died on 21/01/2010 and Mrs. Kumud Prabhakar Paralkar died on 28/08/2020 leavin behind them Mrs. Julie Kumar Rau (Niece), Mrs. Sonal Ninad Date (Niece), Mrs.Pramodini Vasant Dhuri (Sister) and Mrs.Juee Vinod Chemburkar (Niece) as their only heirs and legal representativ and also the nominees as per Nomination nominate by Mrs. Kumud Prabhakar Paralkar. In the present case, after demised of Mr. Prabhakar Anantrac Paralkar, Society has issued 5 fully paid up share of Rs. 50/ each bearing distinctive No.041 to 045 (both inclusive), under Share Certificate No.009 in the sole name of Mrs. Kumud Prabhakar Paralkar and after demised of Mrs. Kumud Prabhaka Paralkar, Society has transferred Flat and Shares in the name of Mrs. Julie Kumar Raut being the first name holder of Nomination Letter after making formalitie as per bye laws of the Society, if anyon has any prior claim, right, lien, encumbrance or objection whatsoever over the said property he or they may prefer the same before me within 14 days from the date of this publication failin which it will be taken that the said property is free from all encumbrance & marketable title and there is no subsisting encumbrance on the said Property. Mr. Pius S. D' mello (Advocate)

M/s. S. P. Consultants, Office : 1st Floor, Anita Shopping Centre

Opposite Post Office, Navghar, Vasai Road (W), Tal-Vasai, Dist-Palghar - 401202. Date: 01/05/2024

ated this 01*day of May, 2024

Manish D. Tiwari & Associates Advocate High Cour 101 & 102, Shree Krishna Park, Soparkar House, Raghoù-Shankar Road, Chendan, Thane West-40607 <u>Mob-</u>022-46099640 / 9619302133

PUBLIC NOTICE

KNOW AL NTS the KNOW ALL MEN BY THESE PRESENTS that originally Smt. Yashoda Vishram Panchal was lawful owner of Flat No. 82, "E" Wing Bldg No.1, Mahapalika Laghuyetan Karmachari Sahakari Grihanirman Sanstha (Ltd.)., Ekatmata Naga Grihanirman Sanstha (LG.)., Ekatimata Nagar, Near Jain Temple, J.B. Nagar, Andheri (East), Mumbai - 400059, and she was holding Share Certificate No. 082 under Dist. No. 406 to 410 in her name. That said Smt. Yashoda Vishram Panchal died on 03.09.2006 at Mumbai, leaving behind her, my clients i.e. Mr. Namdeo Vishram Panchal, Mrs. Geeta Shridhar Sutar (Nee Geeta Vishram Panchal, Mr Nanesh Vishram Geeta Vishram Panchal), Mr. Nagesh Vishram Panchal, Mrs. Shubhangi Purushottam Girkar (Nee Manda Vishram Panchal) & Mrs. Suvarna Shekhar Mestri (Nee Kunda Vishram Panchal) as her only legal heirs to use, acquire, inherit the said flat as co-owners thereof and after death of Late Yashoda Vishram Panchal, my clients are in use, occupation and possession of the

are in use, occupation and possession of the said flat. Any persons claiming any right or share whatsoever by way of ownership, mordgage, pledge, lien, charge, inheritance, etc. in the said Flat should intimate the undersigned in writing with supporting documents in respect of his/her claim, within 14 days of publication of this Public Notice, failing which, the claim or claims if any of such person or persons will be considered to have waived and/or abandoned. have waived and/or abandoned. Place: Mumbai Date: 01.05.2024 ANIL KUMAR OJHA

Advocate High Court (Mob: 9892025083)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given through my client MR. SURESH KUMAR VALCHANDJI SONI who is the wher of Flat No. B/108. FIRST Floor, GIRIVAN CO-OP. HSG. SOC. LTD., Kasturi Park, Navgha Road, Bhayandar (East), Tal & Dist- Thane-401105. M/S, ARIHANT CONSTRUCTION CO, had sold the above said flat to MR. MAGANLAL MULAJI SUTAR by Agreement for Sale dated 16.03.1992. MR. MAGANLAL MULAJI SUTAR expired on 23.04.2007 at Badgaon, Tehsil Shivganj, Dist-Sirohi, Raiasthan. After death of the deceased his wife MRS. YASODA MAGANLAL SUTAR became the legal heir and single owner of the flat premises. Thereafter, MRS. YASODA MAGANLAL SUTAR had sold the above said flat to MR. SURESH KUMAR VALCHANDJI SONI by Agreement fo sale dated 17.12.2007. Now he is selling the above said Flat to any interested Purchaser or Buver. any person has any objection against my client ov sale of the above said property or regarding previous legal heirs of the above property through claim of sale, transfer, heirship, mortgage, lease, title, interest etc, then such person should raise her/his/their claims or objection through writter documents along with proofs thereof to undersigned within 14 days from the date of publication of this advertisement/notice. After 14 days no claim shall be considered and it shall be assumed that the title of the said Flat premises is clear and marketable and then my dient will proceed further for Sale/ transfer of property in the name of any interested Purchaser or Buyer.

Date: 01/05/2024 R.L. Mishra Advocate, High Court, Mumbai

Off. No. 23, 1st Floor, Sunshine Height, Near Railway Station, Nallasopara (E), Dist-Palghar-401 209.

PUBLIC NOTICE

KNOW AI

ENTS the

नाशिक,

नाशिक लोकसभा म

तढारसंघांमध्ये नाशिक पर्व

म्हणजेच पंचवटी परिसरात

नाशिक तहसीलढारांनी

केलेल्या छाप्यामध्ये पाच

लाख रूपयांची रक्कम ही

जप्त करण्यात आली आहे.

यामुळे चांगलीच खळबळ

उडाली आहे. लोकसभा

निवडणुकीची धामधूम सुरू

झाली आहे. आता अर्ज

भरण्याचा दुसरा दिवस

संपला आहे आणि या

दिवशी मोठ्या प्रमाणावर

ती महाविकास आघाडी

दि.३०: व काही अपक्षांनी आपले

शक्ती प्रदर्शन देखील केले

आहे असेच असताना आता

प्रशासन देखील सतर्क

झाला आहे आणि दसऱ्या

बाजुला निवडणुकीसाठी

लागणारे साम काम ढंड

भाव भेद या दुष्टिकोनातून

उमेदवारांनी देखील तयारी

सूरू केली असल्याचे समोर

जिल्ह्यात

लोकसभा

धामधूमी

নিল্চা

वाहतूक

येत आहे.

प्रथमच

सुरू

निवडणुकीची

प्रशासनाकड्रन

नाशिक

असताना

KNOW ALL MEN BY THESE PRESENTS that originally Smt. Yashoda Vishram Panchal was lawful owner of Flat No. 82, "E" Wing Bldg No.1 Mahapalika Laghuvetan Karmachari Sahakar Grihanirman Sanstha (Ltd.)., Ekatmata Nagar Grinanirman Sanstna (Ltd.), Ekatmata Nagar, Near Jain Temple, J.B. Nagar, Andheri (East), Mumbai - 400059, and she was holding Share Certificate No. 082 under Dist. No. 406 to 410 in her name. That said Smt. Yashoda Vishram Panchal died on 03.09.2006 at Mumbai, leaving behind her, my clients i.e. Mr. Namdeo Vishram Panchal, Mr. Dnyaneshwar Vishram Panchal Mrs. Geeta Shridhar, Stutar (Nec Panchal, Mrs. Geeta Shridhar Sutar (Nee Panchal, Mrs. Geeta Shindhar Sutar (Nee Geeta Vishram Panchal), Mr. Nagesh Vishram Panchal, Mrs. Shubhangi Purushottam Girkar (Nee Manda Vishram Panchal) & Mrs. Suvama Shekhar Mestri (Nee Kunda Vishram Panchal) as her only legal heirs to use, acquire, inherit the said flat as co-owners thereof and after death of Late Yashoda Vishram Panchal, my clients are in use occupation and possession of the are in use, occupation and possession of the said flat

said flat. Any persons claiming any right or share whatsoever by way of ownership, mortgage, pledge, lien, charge, inheritance, etc. in the said Flat should intimate the undersigned in writing with supporting documents in respect of his/her claim, within 14 days of publication of this Public Notice, failing which, the claim or claims if any of such person or persons will be considered to such person or persons will be considered to have waived and/or abandoned. Place: Mumbai Date: 01.05.2024

ANIL KUMAR OJHA Advocate High Court (Mob: 9892025083)

वर्थ इन्व्हेस्टमेंट ॲण्ड ट्रेडिंग कंपनी लिमिटेड

नोंदणीकत कार्यालय: ४९७/५०१, गाव बिलोशी, तालका वाडा, ठाणे, महाराष्ट-४२१३०३, सीआयएन:एल६७१२०डल्ल्युनी१९८०पीएलसी३४३४५५ वर्.:०२२-६२८७२९००

ईजीएम सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची विशेष सर्वसाधारण सभा (ईजीएम) **शनिवार, २५ मे, २०२**१ रोजी स.११.००वा. ओएव्हीएम मार्फत नोंदणीकृत कार्यालयात होणार आहे. ईजीएमची सुचना भागधारकांन ज्यांचे ई-मेल निबंधक व हस्तांतर प्रतिनिधीकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविण्यात आली आहे एमसीए व सेबी परिपत्रकानसार सदस्यास वास्तविक प्रती पाठविल्या जाणार नाहीत.

कंपनीने ई–वोटिंग सेवा देण्यासाठी सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस लिमिटेड (सीडीएसएल) ची सेवा नियक्त केलं आहे. ई-वोटिंग २२ मे, २०२४ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि २४ मे, २०२४ रोजी साथ.५.००वा. समा होईल, या कालावधी दरम्यान कंपनीचे भागधारक ज्यांच्याकडे वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात नों तारीख १८ मे, २०२४ रोजी भागधारणा आहे त्यांना विद्युत स्वरुपात मत देता येईल. तद्नंतर सीडीएसएलद्वारे ई वोटिंग बंद केले जाईल. ई-वोटिंग प्रक्रिया पडताळणीसाठी तपासनीस म्हणून श्री. परबत चौधरी, पुर्णवेळ कार्यर कंपनी सचिव, मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यार हेल्पसेक्शन अंतर्गत <u>www.evoting.nsdl.com</u> वर उपलब्ध ई-वोटिंग मॅन्युअल आणि फ्रिक्वेन्टली आस्क क्वेश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> ई-मेल करावा.

संचालक मंडळाच्या आदेशान्व वर्थ इन्व्हेस्टमेंट ॲण्ड ट्रॅडिंग कंपनी लिमिटेडकरित

> सही/ निमीत आर घटालीय

> > सीईओ व संचालव

दिनांक: ३० एप्रिल, २०२४

HINDUSTAN UNILEVER LIMITED

CIN: L15140MH1933PLC002030 Website: www.hul.co.in · Email: comsec.hul@unilever.com Unilever House, B. D. Sawant Marg, Chakla, Mumbai, Maharashtra 400099

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES

The following Share Certificates of the Company have been reported as lost / misplaced and the holder of the said Share Certificate share requested the Company for issue of Duplicate Share Certificates.

Notice is hereby given that the Company will proceed to issue Duplicate Share Certificates to the below mentioned persons unless a valid objection is received by the Company within 15 days from the date of publication of this notice and no claims will be entertained by the Company with respect to the original Share Certificates after the issue of duplicate thereof.

Sr. No.	Shareholder(s) Name	Folio Number	Certificate Number(s)		
1	KAKALBHAI MOTIRAM MODH	HLL2922454	2229365	30	183587293- 183587322

Any person who has / have a claim in respect of the said certificates should lodge his / her / their claim with all supporting documents with the Company at its Registered / Corporate Office. If no valid and legitimate claim is received within 15 days from the appearance of this notice, the Company will proceed to issue Duplicate Share Certificates to the person listed above and no further claim would be entertained from any person(s).

	HINDUSIAN UNILEVER LID.
Place : Mumbai	Dev Bajpai
Date : 30.04.2024	Company Secretary

जाहीर नोटीस

सर्व संबंधितांस या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते कि, माझे अशिल सौ. पुष्पा विनय शाह आणि श्री. दिशीत विनय शाह यांनी खालील मिळकत पिरामल कॅपिटल आणि हौसिंग फायनान्स लिमिटेड कडे गहाण ठेवून कर्ज सुविधेचा लाभ घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मिलकतीचे तर्णन पदीलपमाणे आहे

House and Balling and B				
गावाचे नाव मिळकतीचे वर्णन		क्षेत्रफळ		
मौजे-किरोळ,	सदनिका क्र. ५, पहिला मजला, ए विंग, अरिहंत	83.20		
तालुका कुर्ला	पल्लवी को ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट	चौरस मीटर		
आणि जिल्हा	नंबर ४०-४१, सर्वे नंबर २५ व जुना सी. टी. एस.	चटई क्षेत्र		
मुंबई उपनगर	नंबर ४२१ ते ५०२ आणि नवीन सी. टी. एस. नंबर			
	५०१ यु, न्यू मानेकलाल इस्टेट, घाटकोपर (प),			
	मुंबई - ४०००८६			

वरील मिळकत श्री. लालजी मोरारजी भद्रा यांनी मेसर्स अरिहंत कॉर्पोरेशन कडून दिनांव २६/१२/१९७४ रोजी करारनाम्याद्वारे विकत घेतली होती

होत असलेली रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडन प्राथमिक उपलब्ध झालेल्या माहितीनुसार. नाशिक तहसीलदार शोभा पूजारी यांनी सायंकाळी सात वाजेच्या सम ारास नाशिक मध्य मतदार संघातील

माननीय कंपनी कायदा न्यायाधिकरणासमोर मुंबई खंडपीठ कोर्ट III कंपनी याचिका (IB) क्र. १९१६ च्या २०२३ IBC च्या कलम ९ नुसार, २०१६			
	<mark>च्या बाबतीत:</mark> मुंद्रा स्टील आणि अलॉय प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध	ऑपरेशनल क्रेडि	
	भी कृष्णा इंगॉट्स बिलोशी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड	कॉर्पोरेट कर्ज	

सूचना ादारी आणि दिवाळखोरी संहिता, २०१६ च्या कलम ९ अंतर्गत कंपनीची याचिका **मेसर्स मुंद्रा स्टील अँड लॉय प्रायव्हेट लिमिटेड** द्वारे मेसर्स **श्री कृष्णा इंगॉट्स बिलोशी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड** विरुद्ध nॉर्पोरेट दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रिया सुरू करण्यासाठी सी.पी. (आयबी) क्र.१११६ (एमबी) २०२३ मार्फत सुरू करण्यात आली आहे. कॉर्पोरेट कर्जदार **मेसर्स श्री कृष्णा इंगॉट्स बिलोशी**

इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सततच्या अनुपस्थितीमुळे वरील प्रकरणात माननीय एनसीएलटी मुंबई खंडपीठासमोर हजर राहण्यासाठी, माननीय एनसीएलटी मुंबईने आपल्या दिनांक २७ मार्च २०२४ च्या आदेशाद्वारे याचिकाकर्त्याला कॉर्पोरेट कर्जदार **श्री कृष्णा इंगॉट्स बिलोशी इंडिया** प्रायव्हेट लिमिटेडला माननीय एनसीएलटी, कोर्ट III, मुंबई खंडपीठासमोर शुक्रवार, ३ मे २०२४ रोजी प्रकरणाच्या पुढील सूचीबद्दल सूचित करण्यासाठी वृत्तपत्र प्रकाशन करण्याचे निर्देश दिले आहेत

कॉर्पोरेट कर्जदारांनी शक्रवारी, ३ मे २०२४ रोजी जेव्हा प्रकरण पढील सचीबद्ध केले जाईल तेव्ह माननीय एनसीएलटी, मुंबई खंडपीठ, न्यायालयासमोर त्यांच्या प्रतिनिधी किंवा वकिलामार्फ उपस्थित राहण्यास सूचित केले आहे. सही/

> नितीश बंगेरा सराव कंपनी सचिव

वेबसाईटवर उपलब्ध आहे.

दिनांकः २८ एप्रिल, २०२३

<u> उिकाणः मुंबई</u>

१३१६, दलमल टॉवर्स, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई ४०० ०२९ दिनांक: ०४/०४/२०२४ ई-मेल: nithish@nvba.in मोबाईल : ८०९७७९३७७

RIDDHI SIDDHI CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.

(Regn No. BOM/W.F.N./HSG/ (TC)/5423/96 dated 8-7-1996) 31/A, 54-57,

R.A. Kidwai Road, Matunga, Mumbai - 400 019.

PUBLIC NOTICE MRS. VANSANTIKA BHAGWANDAS SANGHAVI, owner of 100% Share ir

Flat No. 46 (now Flat No. 1403) on the 14th Floor in the building of the Society known as

RIDDHI SIDDHI Co-operative Housing Society Ltd., having address at 31/A, 54-57, R.A. Kidwai Road, Matunga, Mumbai- 400019. MRS. VANSANTIKA BHAGWANDAS SANGHAVI died on 02.01.2010

making Will in favour of her Legal heir MRS. CHHAYA DEVENDRA MEHTA. Their only legal heir

MRS. CHHAYA DEVENDRA MEHTA was admitted as a Provisional member on 25.11.2013 on basis of Nomination & 100% membership of

the deceased member was transferred in the said Flat No. 46 (now Flat No. 1403) and Share Certificate No. 40 bearing distinctive

numbers from 196 to 200 [both inclusive] in her name. The society hereby invites claims/objections from the heirs for transfer of said

100% share & interest of the deceased members in the property of the society within a period of 15 days from the publication of this notice with all necessary documents & proof If no claim/objections are received within the period prescribed

above, the society shall be free to

deal in such manner as is provided

ढेउञ्न पंचवटी तील गजरात कडे जाणाऱ्या राहु हॉटेल या हॉटेलच्या चौकामध्ये संशयारपढ रित्या जाणारी गाडी अडवून त्यातून पाच लाख रूपयाची केंश जप्त करण्यात आली आहे.

गरनीपथकाला मिळालेली माहिती

(15.70 Sq. mtr) bearing Share Certificate No. 0168 & Distinctive Numbers From 1671 to 1680 (Both Inclusive) and Notice is hereby Given to the Public that Original Agreemen For Sale Dated 20.05 1985 in which the eller was Messers. Sheth and Mehta Associates & Purchaser was Sabita P. Sapru has been misplaced & the Original Agreement for Sale Dated 21.11.1989 in which the seller was Sabita P. Sapru & Purchaser was Ramesh Ganpat Patil, has डेट also been misplaced. Further Late Shri. Ramesh Ganpat Patil the दा Husband of the Current Member who had Expired on 29.04.2005 had Nominated his Wife i.e. SMT. RAJITA RAMESH PATIL who

is the Member of the said Unit. Any person/s having any claim against or to the above mentioned Industrial Unit premises or any part thereof, by way of sale, exchange mortgage, charge, gift, trust, maintenance possession, tenancy, Inheritance, lease leave and license, lien or otherwise howsoever are nereby requested to make the same know in writing along with the supporting documents to the undersigned at the below mentioned address within a period of 14 (fourteen) days from the date of publication of this notice, failing which it shall be constructed as having been nonexistent vaived/ abandoned Sd/

PUBLIC NOTICE

My client SMT. RAJITA RAMESH PATI

the Member of Industrial Premises bearing Unit No. 107 (Unit No. 1107), 01st Floor

Nahar & Seth Ind. Estate, New Name

Bhandup Industrial Estate Co-Op Society

Ltd. Pannalal Compound, L.B.S. Marg

Bhandup West, Mumbai - 400078 admeasuring about 169 Sq. Ft Carpet Area

Date: 01/05/2024 SAURABH SINGH Adv. High Court SINGH ENTERPRISES Opp. Arihant Bank, LBS Marg Bhandup (W), Mumbai - 400 078

CORRIGENDUM Please refer to the Public Notice advertisement in this News Paper Dtd.30-04 2024, on behalf of Mr. Essar Ahmed Shaikh he owner of Shop No. 5, Urlisa Tower C.H.S Ltd, situated at Naya Agagr, Mira Road East, Dist. Thane - 401107, in respect of missing Share Certificate No.13. In the above advertisement the date of document missing complaint lodged with Nayanagar Police Station vide Report No.9943-2924 was wrendy meriticed as "8-04.2024" instead rongly mentioned as "26-04-2024" instead f "26-03-2024". All concerned are ed to make a note of the s for Urlisa Tower C.H.S. Ltd. Sd/-

(Hon. Secretary)

PUBLIC NOTICE

Mr. RAJIAH RAJARETNAM wa the member of D'souza Mansion Co operative Housing Society Ltd., having address at Jaywant Sawant Road Dahisar- West, Mumbai- 400068 and holding Flat No. 504 in the said society He was also holding 5 Fully paid u Shares being Share certificate No. 23 bearing distinctive No. 111 to 115. Said Mr. RAJIAH RAJARETNAM was expired on 29/1/2024 by making nomination in the name of hi laughters Mrs. Beula Vijayaprabha and Mrs. Preetha Raiaretnam wh had applied for transfer of membership of said Flat No. 504 as per Bye law 34. anyone having objection/claim kindly contact committee at below mentione address within 30 days from date of advertisement. If any objection/clair ome after 30 days will not be entertained and society will transfe share certificate of said Flat N 504 in the name of Mrs. BEULA VIJAYAPRABHA R and Mr PREETHA RAJARETNAM. Sd/- The S

D'Souza Mansion C.H.S LTD Jaywant Sawant Roa Dahisar (West), Mumbai 40006 ace: Mumba Date: 01/05/2

RPG LIFE SCIENCES An आहम्G Company आरपीजी लाईफ सायसेन्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: आरजीपी हाऊस, ४६३, डॉ. ॲनी बेझंट रोड, बरळी, मुंबई-४०००३०. सीआवएन: एल२४२३२एमएच२००७पीएलसी१६९३५४, दूर.:+९१-२२-२४९८१६५०; फॅक्स:+९१-२२-२४९७०१२७, वेबसाईट: www.rpglifesciences.com, ई-मेल: info@rpglifesciences.com ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल						
					(रु.लाखात)	
		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		
	तपशील	३१ मार्च, २०२४ (लेखापरिक्षित)	३१ मार्च, २०२३ (लेखापरिक्षित)	३१मार्च, २०२४ (लेखापरिक्षित)	३१ मार्च, २०२३ (लेखापरिक्षित)	
<i>٩</i> .	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१२८६४	१२०३३	५८९२६	ૡશહદ્દશ	
ર.	कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	<i>१७७४</i>	१३८१	११७८४	९१६८	
३ .	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	<i></i> १७७४	१३८१	<i>૧૧</i> ૭૮૪	९१६८	
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१३२४	૧ ૦૨૫	૮७६६	૬७૬૪	
બ.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकप नफा (करानंतर) आणि					
	इतर सर्वंकप उत्पन्न (करानंतर))	१२६४	१०६२	୯७୧୦	૬७७१	
૬.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.८/– प्रत्येकी)	१३२३	१३२३	१३२३	१३२३	
હ.	राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात					
	दिल्याप्रमाणे	-	-	३६१६२	૨૬૪૱७	
८.	उत्पन्न प्रतिभाग (रू.८/- प्रत्येकी) (तिमाहीकरिता वार्षिकीकरण नाही)					
	१. मूळ (रु.)	८.0१	૬.२६	५३.०१	80.90	
	२. सौमिकृत (रु.)	८.0१	૬.२६	५३.०१	80.90	
શ. ૨. ૪. ૪.	 हे वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वार दिनांक २९ एप्रिल, २०२४ रोजी पुनर्विलोकन करण्यात आले आणि दिनांक ३० एप्रिल, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. कंपनी फक्त एकमेव निष्कर्षयोग्य व्यवसाय विभागात अर्थात फार्मास्युटिकल्समध्ये कार्यरत आहे. कंपनी फक्त एकमेव निष्कर्षयोग्य व्यवसाय विभागात अर्थात फार्मास्युटिकल्समध्ये कार्यरत आहे. ३१ मार्च, २०२४ आणि ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे आकडे आणि वित्तीय निष्कर्षात नमुदप्रमाणे मागील वर्षातील संपलेल्या संबंधित तिमाहीकरिताचे आकडे हे संपुर्ण वित्तीय वर्षसंदर्भात लेखापरिक्षित आकडे आणि संबंधित तिमाहीकरिताचे आकडे हे संपुर्ण वित्तीय वर्षसंदर्भात लेखापरिक्षित आकडे आणि संबंधित तिमाहीकरिताचे आकडे हे संपुर्ण वित्तीय वर्षसंदर्भात लेखापरिक्षित आकडे आणि संबंधित तिमाहीकरिताचे आकडे हे संपुर्ण वित्तीय वर्षसंदर्भात लेखापरिक्षित आकडे आणि संबंधित तिमाहीकरिताचे आकडे हे संपुर्ण वित्तीय वर्षसंदर्भात लेखापरिक्षित आकडे आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तृतीय तिमाहीपर्यंत प्रकाशित वर्ष ते तारीख आकडे यादरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत. संचालक मंडळाने वित्तीय वर्ष २०२३–२४ करिता रु.१६ प्रती समभाग (रु.८/– प्रत्येकी दर्शनी मुल्यावर २००%) अंतिम लाभांशाची शिफारस केली आहे जी आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या मान्यतेवर असेल. संबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिकायरसेंट्स) रेखुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजस्या सार करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्पाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या (www.pglifesciences.com) वेसाईटवर आणि स्टांक एक्सचेंजच्या (www.bseindia.com) व (www.nseindia.com) 					

आरपीजी लाईफ सायसेन्स लिमिटेडकरिता युगल सिकी व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०७५७६५६०/

मुंबई लक्षदीप 🚺

PUBLIC NOTICE

This is to informed that Shri. SUBHASH CHANDER VARMA was the Member of ne National Park View II Co-operative lousing Society Ltd., having address a Raheja Estate, Kulupwadi Road, Borival (E), Mumbai 400066 and holding Flat No. C-1611 in the building of the society expired on 09.05.2020 with prope

The Society hereby invites claims and bjections from any heir or heirs or other laimants/ objector or objectors to the ransfer of the said shares and interest of he deceased member in the capital roperty of the society within a period of 15 days from the publication of this notice with the copies of such documents and ther proofs in support of his/her/the laims/objections for transfer of share nd interest of the deceased member i the capital/ property of the society. If no laims/ objections are received within the eriod prescribed above the society shall e free to deal with the shares and interes of the deceased member in the capital roperty of the Society in such manner as s provided under the Bye-laws of the ciety. The claims/ objections if any eceived by the Society for transfer o hares and interest of the decease fember in the capital/ property of the ociety shall be dealt with in the mann rovided under the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye-laws of the Society is available for inspection by he claimants/ objectors, in the office of the ociety between 10.00 A.M. to 5.00 P.M. rom the date of publication of the notice ti

om the date or public. he date of expiry of its period. For & on behalf of National Park View I Co. Op. Housing Society Ltd. Sd/- Hon.Secretary Date: 01/05/202

तसेच श्री. लालजी मोरारजी भद्रा यांचे दिनांक २८/०६/२०१८ रोजी निधन झाले व त्यांची पत्नी धनबाई लालजी भद्रा यांचे दिनांक ०६/०४/२०१७ रोजी निधन झाले आणि श्री. देवजीभाई लालजीभाई भद्रा (मुलगा), श्री. भीमजी लालजी भद्रा (मुलगा), श्रीमती. कस्तुरीबेन भानुशाली (मुलगी), श्रीमती. लक्ष्मीबेन भानुशाली (मुलगी), श्रीमती. भगवती नंदा (मलगी), श्रीमती, मंजळा मांगे (मलगी) हे त्यांचे वारसदार आहेत. तसेच श्रीमती. कस्त्रीबेन भानुशाली, श्रीमती. लक्ष्मीबेन भानुशाली, श्रीमती. भगवती नंदा,

श्रीमती. मंजुळा मांगे यांनी परिमोचनपत्राद्वारे दिनांक ०९/०८/२०२३ रोजी दस्त क्र करल-२-१५०५९-२०२३ द्वारे वरील मिळकत संबंधित आपले हक्क श्री. देवजीभाई लालजीभाई भद्रा व श्री. भीमजी लालजी भद्रा यांच्या नावे सोडले.

तसेच श्री. भीमजी लालजी भद्रा यांचे दिनांक २७/१०/२०२३ रोजी निधन झाले आणि श्रीमती. उषाबेन भीमजी भद्रा (पत्नी), सौ.आरती माव (मुलगी), सौ. अंकिता नील मेहता (मुलगी), श्री.आकाश भीमजी भद्रा (मुलगा) हे त्यांचे वारसदार आहेत.

तसेच सौ.आरती माव. सौ. अंकिता नील मेहता. श्री.आकाश भीमजी भद्रा यांनी परिमोचनपत्रादारे दिनांक १२/०१/२०२४ रोजी दस्त क्र. करल-४-९०४-२०२४ द्वारे वरील मिळकत संबंधित आपले हक्क श्रीमती. उषाबेन भीमजी भद्रा यांच्या नावे सोडले. वरील मिळकत माझे अशिल सौ. पुष्पा विनय शाह आणि श्री. दिशीत विनय शाह यांनी खरेदीखत दिनांक १४ /०२/२०२४ रोजी दस्त क्र. करल-५-४०११-२०२४ द्वारे श्री देवजीभाई लालजीभाई भद्रा आणि श्रीमती. उषाबेन भीमजी भद्रा यांच्याकडून विकत घेतला आहे

सदर वर उल्लेख केलेल्या सदनिकेवर वर नमूद केलेल्या वारसदार शिवाय कोणाचाही कसल्याही प्रकारे हक्क, अधिकार, बोजा, करार मदार, गहाणखत व इतर काही हक्क अधिकार असतील तर सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांच्या आत या दूरध्वनी क्रमांक ९८९०९४३५५५ वर कळवावे अथवा ते कागदपत्र माझे ऑफिस ३०१, तिसरा मजला, मातोश्री बिल्डींग, चिंतामणी ज्वेलर्स समोर, जांभळी नाका, तलावपाळी ठाणे (पश्चिम), पिन ४०० ६०२ येथे सुपूर्त / जमा करावे. सदर नोटिशीस आजपासून चौदा दिवसांच्या आत कोणतीही हरकत न आल्यास, सदरच्या मालमत्तेवर/ दस्तावर कोणताही दावा नाही असे गृहीत धरले जाईल. सही/

ॲड. डॉ. सूर्यकांत एस. भोसले

V R FILMS & STUDIOS LIMITED

(CIN No: L92100MH2007PLC177175) Registered Office: 19, Chhadva Apts, Sion-Trombay Road, Chembur, Mumbai, Maharashtra, India, 400071

We bsite: www.vfilms.in | Email: smeipo@vfilms.in | Phone: 022-25273841 NOTICE OF POSTAL BALLOT

bers are hereby informed that pursuant to Section 108 and 110 of the Companies Act, 2013, re with the Companies Management and Administration) Rules, 2014, dirculars issued by the Ministry of Corporate Attars ('MCA Circulars') dated April 8, 2020, May 5, 2020, May 5, 2022, December 28, 202 and September 25, 2023 and other applicable provisions, including any statutory modification or re enactment thereof for the time being in force, V R Films & Studios Ltd (the Company) seeks approval o Members of the Company, as detailed in the Postal Ballot Notice dated April 30, 2024.

RE-APPOINTMENT OF MRS. VANEETA S SRIDHAR (DIN: 08387830) AS THE INDEPENDEN DIRECTOR OF THE COMPANY, FOR A SECOND TERM OF FIVE CONSECUTIVE YEAR COMMENCING MARCH 09TH 2024 TO MARCH 08TH, 2029

RE-APPOINTMENT OF MR. VISHNU VITHALBHAI PATEL (DIN: 01029694) AS TH INDEPENDENT DIRECTOR OF THE COMPANY, FOR A SECOND TERM OF FIVE CONSECUTIV YEARS COMMENCING MARCH 09TH 2024 TO MARCH 08TH, 2029.

regard all the members are hereby informed that the Co has set out notice to its memb for aforesaid resolutions to be transacted through postal ballot by voting through platform provided by National Securities Dep ository Limited (NSDL) and by Postal Ballot Form The Company has completed dispatch of the Postal Ballot Notice to the Members through permitti mode on Tuesday, 30th April 2024.

The cut-off date for determining the eligibility to vote through remote e-voting shall be Frida

26th April 2024. Persons whose name is recorded in the register of beneficial owners maintained as on the cut-

date, only shall be entitled to avail the facility of e-voting.

Place: Mumba

Date: 30.04.2024

ting shall commence from Wednesday, 01st May 2024 (09:00 AM IST) and concludes of Thursday, 30th May 2024 (05:00 P M IST).

note E-voting module shall be disabled by National Depository Services (India) Limite The rer ("NDSL") thereafter

Postal Ballot Form received after Thursday, 30th May 2024, will be strictly treated as if the reply for the member has not been received

the member has not been received. The results deciated along with scrutinizer report within the prescribed period shall be displayed on the company's Website and also communicated to the stock exchange. Members are requested to note the to case you have any queries or issues regarding e-voting, you may refer to the Frequently Aske buestions (FAQs') and e-voting manual available at www.evoting.nsdi.com under help section or writ nemail to evoting@nsdi.co.in or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send equest at evoting@nsdi.co.in. By order of the Board of Director

By order of the Board of Director For, V R Films & Studios Limite

Mr. Manish Dut

Mana ging Director DIN: 01674671

under the Bye-Laws of the society & transfer the said 100% ownership rights in favour of MRS. CHHAYA DEVENDRA MEHTA being the only Legal heir of the said deceased members. A copy of the registered Bye-Laws

of the society is available for inspection with the society office between 11 a.m. to 12 p.m. till the

For RIDDHI SIDDHI **Co-operative Housing Society Ltd.**

expiry of notice period.

Sd/-Chairman / Hon. Secretary.

जाहीर सूचना येथे मचना देण्यात येत आहे की माथे अशील भीमती चंद्रकला श्रीराम मिस्त्री, स्वर्गीय श्री. श्रीराम **ाणपत मिस्त्री** यांच्या पत्नी**.** र/ठि.: फ्लॅट क्र.४१३ ८था मजला, परमानंद नगर बिल्डिंग बी को−ऑपरेटिव्ह गैसिंग सोसायटी लिमिटेड, देवचंद नगर रोड, जैन नंदिराजवळ, भाईंदर पश्चिम, ठाणे, महाराष्ट-४०११०१ व्वर्गीय श्री. श्रीराम गणपत मिस्त्री हे सदर फ्लॅट ालक होते, यांचे २७ जुलै, २०१४ रोजी निधन झाले यांच्या पश्चात चार कॉयदेशीर वारसदार १) श्रीमर्त चंद्रकला श्रीराम मिस्त्री (मयताची पत्नी), २) स्वर्गीय श्री. <mark>रामरोहित श्रीराम मिस्त्री (</mark>मयताचा थोरला मुलगा) ३) स्वर्गीय श्री. सुरेश बुद्धिराम ऊर्फ श्रीराम मिस्री मयताचा धाकटा मुलगा), ४) स्वर्गीय श्री. महेश बुद्धिराम ऊर्फ श्रीराम मिस्त्री (मयताचा धाकटा मुलगा) आहेत कायदेशीर वारसदार श्री. रामरोहित श्रीराम मिस्त्री यताच थोरला मुलगा याचे १९ नोव्हेंबर, २०२२ रोजी नेधन झाले. त्यांच्या पञ्चात एक कायदेशीर वारसदा (१) श्रीमती ममता रामरोहित मिस्त्री (मयत थोरल्य ाची पत्नी) या आहेत

ज्याअर्थी सदर कायदेशीर वारसदार श्रीमती चंद्रकल श्रीराम मिस्त्री (स्वर्गीय श्री, श्रीराम गणपत मिस्त्री यांची त्नी), त्यांची सून श्रीमती ममता रामरोहित मिस्त्री थोरला मुलगा स्वर्गीय श्री. रामरोहित श्रीराम मिस्त्री यांची पत्नी, दोन्ही कायदेशीर वारसदारांना भारतीय वारस जयदा १९२५ नुसार श्रेणी १ कायदेशीर वारसदार म्हणू-प्रामायिक अधिकरासह सामायिक शेअर्स त्यांच्या ना स्तांतर करण्याची इच्छा आहे. सदर फ्लॅट श्रीमर्त बंदकला श्रीराम मिस्त्री आणि श्रीमती ममता रामरोहित मेस्त्री यांच्या नावे हस्तांतर करण्यात येणार आहे आणि ोसायटीचे भागप्रमाणपत्रामधील सदस्यत्व हस्तांतरणार्च उच्छा आहे. परमानंद नगर बिल्डिंग बी को–ऑपरेटिव हौसिंग सोसायटी लिमिटेड, नोंद क्र.टीएनए/(टीएनए)) खएसजी /(टीसी)/१९२०१/२००८ या सोसायटीने व नमुद निवासी फ्लॅटचे अनुक्रमांक १६१ ते १६५ (दोन्हीसह रक असलेले रु.५०/- प्रत्येकीचे ५ पुर्णपणे भरण केलेल्या भागप्रमाणपत्र क्र.०३३ वाटप केले. वर नमद कायदेशीर वारसदारांव्यतिरिक्त जर कोण पक्तीस सदर मालमत्तेवावत वारसाहक, शेअर, विक्री ारण, भाडेपट्टा, मालकी हक, परवाना, बक्षीस, ताब केंवा अधिभार किंवा इतर प्रकारे कोणताही दावा किंव

भधिकार असल्यास त्यांनी त्यांचे दावा सदर सूचन प्रकाशन तारखेपासून १४ विवसांत खालील वाक्षरीकर्ताकडे कळवावे. मनिष पी. शाह (ॲडव्होकेट) जी २, ओम आनंद कोहौसोलि., ॲक्सिस बँकेच्या समोर, स्टेशन रोड, भाईंदर (प.), ठाणे-४०११०१

मोबा.:९३२३१२५२९४

TIPS FILMS LIMITED Regd. Office: 501,5th Floor, Durga Chambers, Linking Road, Khar (W), Mumbai 400 052

tipsfilms.in Tel No.: 91-22-66431188, Email: info@tipsfilms.in Website: www.tipsfilms.in CIN: U74940MH2009PTC193028

Extract of Statement of Audited Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2024

(Rs. In Lacs except for Earning Per Share data) Sr. Particulars Quarter Ended Quarter Ended Quarter Ended Year Ended Year Ended No 31.03.2024 31.12.2023 31.03.2023 31.03.2024 31.03.2023 (Audited) (Audited) (Unaudited) (Audited) (Audited) 6,079.91 1,268.01 3,209.23 7,923.63 Total income from operations (Net) 7,154.28 1. 2. Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or 403.66 (60.77)153.38 48.79 3.205.17 Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional 3 403.66 (60.77)153.38 48.79 3.205.17 and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional 463.70 (60.77) 271.65 108.83 2.433.44 4. and/or Extraordinary items) 2,426.89 5. Total Comprehensive Income for the period 464.89 (68.15)274.29 105.58 [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid-Up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- each) 43.23 43.23 43.23 43.23 43.23 6. Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the 8,760.64 8,650.07 Audited Balance Sheet of previous year) 8. Earnings Per share (before extraordinary items) (of Rs. 10/- each) Basic & Diluted 10.73 (1.41)6.28 2.52 56.29 Earnings Per share (after extraordinary items) 9. (of Rs. 10/- each) Basic & Diluted 10.73 (1.41)6.28 2.52 56.29

Note: The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2024 are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com / www.nseindia.com) and Company's website www.tipsfilms.in

> By Order of the Board For Tips Films Ltd.

Kumar S.Taurani **Chairman & Executive Director**

Place : Mumbai Date : April 30, 2024